| G       | MDD   |  | Reduct   |   |  | ->  | Z-A  |
|---------|---|--|--|---|--|---|--|
|         | MDRPC2023   |  |  | <del></del>   | निका   | संचको   | 9  |
| वेळ     | So MAY  |  |  | प्रश्नप   | 114-1.   |   |  |
|         |   | एकूण गुण   | 200  | f   | देनांक   |   |  |
|         | आसन क्रमांक-  |  |  |   |  |   |  |
|         | गराग क्रमाफ-  | -  |  |   |  |   |  |
|         |   |  |  |   |  |   |  |
|         |   | सुन  | वना  |   |  |   | ्रोत   |
|         | <ul> <li>सदर प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न अ<br/>सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत<br/>पर्यवेक्षकाकडून लगेच बदलून ह<br/>र परीक्षा संपल्यानंतर उमेदवाराला<br/>कक्षाबाहेर जाण्यापूर्वी उमेदवारा<br/>आहे.</li> <li>प्रश्नपुस्तिकेमध्ये विहीत केलेल्य<br/>वा इतर कागदावर कच्चे काम ह<br/>अ उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेल<br/>तपासले जाणार नाही.</li> <li>उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेल<br/>तपासले जाणार नाही.</li> <li>उत्तरपत्रिकेत एकदा नमूद कर<br/>वा एर नये.</li> <li>प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेवर स्व<br/>अरन्तरपत्रिका व उत्तरपत्रिकेवर स्व<br/>अरन्तरपत्रिका पाणी व धुळीपासून<br/>प्रश्नपत्रिकेवरील संचकोड पाहून</li> </ul> | याचा खात्री करुन घ्या<br>व्यावी.<br>स्वतःची प्रश्नपुस्तिका<br>ने आपल्या उत्तरपत्रित<br>ता विशिष्ट जागीच का<br>कर नये.<br>ठे उत्तर खोडता येणार<br>ताना फक्त काळया श<br>ताना फक्त काळया श<br>ताना फक्त काळया श<br>ताना फक्त काळया श<br>ताना फक्त काळया श<br>ततःचे नाव लिहू नये,<br>परीक्षा संपेर्यंत बाहेर<br>दूर ठेवावी. उत्तरपत्रि<br>उत्तरपत्रिकेवर लिहाव | वी. तसेच अन्<br>परीक्षा कक्षाब<br>केचा भाग—१<br>व्चे काम (रफ<br>ताही. नमूद<br>ताईचे बॉल्पेन<br>आन्यथा उमेदव<br>जाण्यास सक्त<br>केची घडी कर | य काहा दाप<br>गर्हर घेऊन जाप<br>पर्यवेक्षकाकडे<br>वर्क) करावे.<br>केलेले उत्तर<br>केलेले उत्तर<br>केलेले उत्तर<br>वापरावे, पेन्सि<br>गरास अपात्र द<br>मनाई आहे.<br>5 नये. | न्यास परवान<br>न विसरत<br>प्रश्नपुस्तिवे<br>खोडून नव्य<br>ल्ल/ जेल | नगी आहे. म<br>1 परत करणे<br>6 व्यतिरिक्त<br>1ने उत्तर दिव<br>पेन / शाईर्र | ात्र परीक्षा<br>1 आवश्यक<br>उत्तरपत्रिका<br>न्यास ते |
| 0       |   |  |  |   |  |   |  |
| ٩.      | <b>૨५Χ ૨</b> ५ ÷ ५ ?  |  |  |   | ह) १   | १३३०  |  |
|         | .अ) १२५   | ब) १४३०  | eh)  | १२३०  | 3,   | 7 4 4 -   |  |
| २.      | ४१ व ४२ यांचा लसावि किती  | ?  | 2  |   |  |   |  |
|         | अ) १  | ब) २   | क)   | १७२२  | ড) গ   | १८२२  |  |
| . ş.    | ६ , ९ व १२ यांचा मसावि कि   | ती ?   |  |   |  |   |  |
|         | अ) ३  | ब) ८   | क)   | ९   | ভ) গ   | १६  |  |
| ુ.      | ५/८ म्हणजे किती टक्के ?   |  |  |   |  |   |  |
|         | ्ञ) ६०%   | ब) ६२.५%   |  | ૭૨.५%   |  | ६६.६६%  |  |
| ч.<br>) | एका दुकानदाराने रु.३२०/— छ<br>किती ?  | ापील किंमतीच्या पुस्त  |  |   |  |   |  |
|         | अ) रु.२८५/—   | ब) <b>रु.३५५</b> /—  | क) २   | ह.३१५/—   | ड) <sup>-</sup>  | यापैकी नाही   | •  |
|         | -   |  |  |   |  |   |  |
|         |   |  |  |   |  |   |  |
| पान     | 8   |  |  |   |  | संच   | कोड—A  |
| 41.0    | <b>.</b>  |  |  |   |  |   |  |

| ે <sub>૬.</sub> | अमोलने एक मोबाईल रु.१२२८०<br>रुपये नफा झाला ?           | ०/— रुपयांना खरेदी केला       | व रु.१४४४०/— रुपया            | ना विकला. तर त्याचा किती     |
|-----------------|---|-------------------------------|-------------------------------|------------------------------|
|                 | अ) रु.१०४०/—  | ब) रु.२१६०/—                  | क) रु.११८०/—                  | ड) रु.२२१०/-                 |
| 7 10.           | एक मोटार सायकल रु.१८,०००<br>सायकलीची खरेदी किंमत किती?  | /- च्या किंमतीस विकली         |                               |                              |
|                 | अ) रु.१५,०००/—  | ब) रु.२०,२५०/—                | क) रु.१६,०००/—                | ड) रु.१५,७५०/_               |
| ۷.              | सायकलची किंमत रु.२५००/—<br>मिळेल ?                      |                               |                               |                              |
|                 | अ) रु.२२२५/—  | ৰ)                            | क) रु.२४२५/—                  | ड) रु.२१७५/—                 |
| - 9.            | रु.३०००/- वर २२%या दराने                                | किती कमिशन होईल ?             | ·                             |                              |
|                 | अ) रु.६००/—   | ब) रु.६६०/—                   | क) रु.७००/—                   | ड) रु.६८०/—                  |
| <u>१</u> 0.     | एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंग<br>सूट काढा.            | नत रु. ४७,५००/— असून          | विक्रीची किंमत रु. ४३         | ,७००/— आहे. तर शेकडा         |
|                 | अ) २८%  | ৰ) ८%                         | क) ९%                         | ड) ९.५%                      |
| ११.             | एका शेतकऱ्याने रु.९,२००/—<br>अडत्याला किती रक्कम मिळाली | किंमतीचा माल अडत्यामार्फ<br>? | त विकला. त्याला २%            | अडत द्यावी लागली. त्या       |
|                 | अ) रु.१७२/—   | ब) रु.१७८/—                   | क) रु.१८०/—                   | ड) रु.१८४/—                  |
| १२.             | महेशने बॅकेत रु.२,१०,०००/—<br>दर किती होता ?            |                               |                               |                              |
|                 | अ) ११%  | ब) १०%                        | क) १२%                        | ভ) १४%                       |
| १३.             | एका वर्गातील ४० विद्यार्थ्यांचे स                       | रासरी गुण ३२० आहेत. त         | र त्या सर्व विद्यार्थ्यांचे ए | कूण गुण किती?                |
|                 | अ) ८  | ब) ८०                         | क) १२८००                      | ड) १३१००                     |
| १४.             | २५ चे ४५ शी गुणोत्तर काय ?                              |                               |                               |                              |
|                 | अ) ३:९  | ब) ९:५                        | क) २:३                        | ड) ५:९                       |
| ૧૫.             | खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे :<br>किती रुपये ?        | गुणोत्तर ३:७ आहे. जर टेब      | लाची किंमत रु.४४१/-           | - आहे. तर खुर्चीची किंमत     |
|                 | अ) १२६  | ब) १८९                        | क) २५२                        | ड) ३१५                       |
| १६.             | एका शाळेतील मुली व मुले यांच                            | वे गुणोत्तर ४:५ असे आहे.      | . मुलींची संख्या ७६ अ         | सेल, तर मुले किती ?          |
|                 | अ) ८५   | ब) ९५                         | क) १०५                        | ड) ११५                       |
| १७.             | राजेश व मोहन यांच्या वयांचे गुप                         | गोत्तर ४:७ असून राजेशचे       | वय ३२ वर्षे आहे, तर           | मोहनचे वय किती ?             |
|                 | अ) ३६ वर्षे   | ब) ४२ वर्षे                   | क) ५६ वर्षे                   | ड) ६३ वर्षे                  |
| १८.             | आई, वडील व मुलगा यांच्या व                              | याची बेरीज आज ८५ वर्षे        | आहे. आणखी ३ वष                | नी त्यांची बेरीज किती होईल ? |
|                 | अ) १०० वर्षे  | ब) ९४ वर्षे                   | क) ८८ वर्षे                   | ड) १५ वर्षे                  |
| - 29.           | ४ मीटर – ४० सेंटीमीटर = कि                              | ज्ती मीटर ?                   |                               |                              |
|                 | अ) ३.६ मीटर   | ब) ३६ मीटर                    | क) ३ मीटर                     | - ड) ४.४ मीटर                |
| २०.             | ५५२ मिनिटे = तास मिन्                                   | नेटे ?                        |                               |                              |
|                 | अ) ९, ५२  | ब) ५, ५२                      | क) ९,१२                       | ड) ५, १२                     |
|                 |   |                               |                               |                              |

| 38.   | एक बिलियन म्हणजे किती ?         |                            |                         | ड) १०० कोटी           |
|-------|---------------------------------|----------------------------|-------------------------|-----------------------|
|       | अ) १ लाख                        | ब) १० लाख                  | क) १०० लाख              |                       |
| 33.   | एक किलोबाईट म्हणजे ?            |                            |                         | ्र गाईट               |
|       | ्अ) १००० बाईट                   | ब) १०३६ बाईट               | क) १०२४ बाईट            | 3) १०१२ वार-          |
| २३.   | १ ते ४० च्या दरम्यान किती मूळ   |                            |                         |                       |
|       | अ) १०                           | ब) १२                      | क) १०९                  | ड) १०१                |
| २४.   | खालील पैकी सर्वात मोठी चार अ    | गकडी संख्या कोणती आहे      | जिला ८८ ने भागिले ज     | ाईल ?                 |
|       | अ) ९९४४                         | ब) ९७६८                    | क) ९९८८                 | ड) ८८८८               |
| રષ.   | १०० ही १२.५ च्या किती पट अ      | ाहे ?                      |                         |                       |
|       | अ) ६                            | ब) ८                       | क) १०                   | ड) १२                 |
| २६.   | पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णाक  | कोणता ?                    |                         |                       |
|       | अ) १४/२४                        | ब) ११/१५                   | क) ५/८                  | ड) ३/५                |
| ૨૭.   | २३५ <sup>२</sup> =              |                            |                         |                       |
|       | Contestantes (met )             | ब) ५६२२५                   | क) ५५२३५                | ड) ५६२३५              |
| २८.   | √2809=                          |                            |                         |                       |
|       | अ) ४३                           | ৰ)                         | ক) ৭৩                   | ন্ত) ५३               |
| - 29. | ३२ आणि ६४ चा मसावि काढा         | ?                          |                         |                       |
|       | अ) ३२                           | ब) १६                      | क) ८                    | ड) ६४                 |
| 30.   | २४, ३६ व ४० चा लसावि कित        | री ?                       |                         |                       |
|       | अ) १२०                          | ब) २४०                     | क) ३६०                  | ड) ७२०                |
| ₹१.   | Automotive Research Associatio  | n of India (ARAI)या संस्थे | चे मुख्यालय भारतामध्ये  | कोणत्या शहरात आहे ?   |
| 100   | ्ञ) लखनऊ                        | ब) पुणे                    | क) नागपूर               | 52 S S                |
| 32.   | तेलंगणा राज्यात नोंदणीकृत झालेव | ल्या वाहनांचे क्रमांक कोणत | या आद्याक्षरावरुन ओळख   | वणार ?                |
|       | अ) TN                           | ৰ) TL                      | क) TS                   | ड) TG                 |
| 33.   | भारतामध्ये BS-VI मानके कोणत्य   | ॥ तारखेपासून लागू झाले ः   | आहेत ?                  |                       |
|       | अ) १ एप्रिल २०२०                | ब) १ एप्रिल २०१९           | <u>क)</u> १ एप्रिल २०१८ | ड) १ एप्रिल २०२१      |
| 38.   | विमा नसलेली वाहने मोटार वाहन    | । कायदा – १९८८ मधील        | कोणत्या कलमातंर्गत      | शास्तीस पात्र ठरतात ? |
|       | अ) कलम १८५                      | ्ब) कलम १९६                | क) कलम १९२              | ड) कलम १७७            |
| -રૂપ. | 🐼 खालील चिन्ह काय दर्शी         | वेते ?                     |                         |                       |
|       | अ) दूहेरी वाहतूक                |                            | क) प्रवेश प्रतिबंध      | ड) उजवीकडे वळा        |
| ३६.   | पिवळी नंबर प्लेट काय दर्शविते   | ?                          |                         | 242                   |
|       | अ) परिवहनेतर वाहने              | ब) दूचाकी वाहने            | क) परिवहन वाहने         | ड) चारचाकी वाहने      |
|       |                                 |                            |                         |                       |
| पान   | <b>ə</b>                        |                            |                         | संचकोड—A              |



| n130.      | परिवहन संवर्गाचे लायसन्स मिळवि  | ण्याकरीता वयाची किमान        | मर्याटा किती असते 2                |  |
|------------|---|------------------------------|------------------------------------|--|
| 36.        | अ) १८ <sub>,</sub> वर्षे<br>समृध्दी महामार्गाची एकूण लांबी f  | ब) २० वर्षे                  | क) २५ वर्षे                        | ड) १६ वर्षे  |
| ₹ <b>९</b> | अ) ५०१ किमी   | ब) ६०१ किमी                  | क) ७०१ किमी<br>२ २                 | ड) ८०१ किमी  |
| 80.        | अ) १७ जून<br>भारताचे परिवहन मंत्री कोण आहेत   | ब) १५ ऑक्टोबर                | । ?<br>क) १२ नोव्हेंबर             | ड) १७ सप्टेंबर                                       |
| ४१.        | अ) देवेंद्र फडणवीस<br>MH14 वा प्रंतेप्रंग कोल्ला –  | ब) नितीन गडकरी               | क) धर्मेद्र प्रधान                 | ड) पियूष गोयल  |
| ૪૨.        | MH14 हा संकेतांक कोणत्या श<br>अ) जळगांव<br>राया प्राधेक रहेल — २  | ब) सांगली                    | क) पिंपरी–चिंचवड                   | ड) नागपूर  |
| 5.         | टायर मधील हवेचा दाब मोजण्या<br>अ) ज्यूल   | च एकक कोणते ?<br>ब) सेल्सियस | क) न्यूटन                          | ड) PSI किंवा BAR                                     |
| ¥3.        | ITMSयाचा अर्थ काय ?<br>अ) Intelligent Traffic Managem   | ent System                   | ब) Important Traffic N             | forgenerat Sustan                                    |
| ૪૪.        | - क) Intelligent Transport Manag<br>वाहन चालकाने सीटबेल्टचा वापर  | ement System                 | ड) Important Transpor              | rt Management System                                 |
|            | किती ?<br>अ) रु.५००/—   |                              | क) रु.१०००/                        |  |
| 84-        | भारतामध्ये (आपत्कालीन सेवेतील<br>करण्यात आली आहे ?  | वाहने वगळता) परिवहन र        | संवर्गातील वाहनांची कमाल           | 5 वेगमर्यादा किती निश्चित                            |
| ४६.        | अ) ६० किमी प्रति तास ब)<br>पादचारी चौकामध्ये रस्ता ओलांडत   |                              |                                    |  |
|            | ^अ) पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्या<br>प्राधान्यदेणार<br>क) वाहन चौकात थांबवून पादचा<br>करणार  | करीता ब) पा                  | दचाऱ्यांना हॉर्न वाजवून रा         | स्ता मोकळा करायला सांगणार<br>त्याची जाणीव करुन देणार |
| স্বন্ত.    | Institute of Driving Training and   | l Research (IDTR) ही संस     | था महाराष्ट्रामध्ये कुठे आहं       | हे ?   |
|            | अ) छत्रपती संभाजीनगर  | ब) नागपूर                    | क) पुणे                            | ड) मुंबई   |
| ષ્ટ.       | عناب المحمد المحم<br>المحمد المحمد المحم المحمد المحمم المحمد المحمم المحمد المحمم المحمم المحمد المحمد المحمد المحمد المحمد المحمد المحمم المحمممد المحمد المحمد المحمد المحمم المحمم المحم | ब) पुढे शाळा आहे             | क) पुढे बगीचा आहे                  | ड) पुढे घाट आहे                                      |
| 89.        | ड्रायव्हिंग रेग्युलेशन २०१७ अनुस  | ार घाट परिसरात कोणत्या       | वाहनांना प्राथमिकता देण्य          | गत यावी अशी तरतूद आहे?                               |
|            | अ) घाट चढणारी वाहने. ब)   | घाट उतरणारी वाहने. क)<br>वेग | ) जे वाहन अधिक<br>11त असेल ते वाहन | ड) जे वाहन कमी वेगात<br>असेल ते वाहन.                |
| 40.        | विजोड पद ओळखा.  |                              |                                    |  |
| ધજ્ઞ.      | -अ) PRU<br>A,C,F,J.O, ?   | ब) GIL                       | क) CEH                             | ন্ত) TVX   |
|            | अ) V  | ब) T                         | क) S                               | ड) U   |
|            |   |                              |                                    |  |

पान ४

संचकोड—A

| ц <b>२</b> .  | MAN : NZM: :WOMAN: ?  |   |                         |                                    |
|---------------|---|---|-------------------------|------------------------------------|
| 1.12          | अ) MZNLD  | ब) XANBO  | क) DKNZM                | ड) DLNZM                           |
| ų <b>રૂ</b> . | २४०, २४०, १२०, ४०, १०,?                                     |   | 4) DRNZM                | -1                                 |
| ×.            | अ) ५  | ब) १  | ক) ४                    | ड) २                               |
| 48.           | विजोड संख्या ओळखा.  |   |                         |                                    |
|               | अ) ५  | ৰ) ও  | क) १३                   | ड) १५                              |
| 44.           | ३, १५, ३५, ?, ९९,१४३  |   |                         |                                    |
|               | अ) ६३   | ब) ६९   | क) ७७                   | ड) ८१                              |
| <b>હ</b> દ.   | चुकीची संख्या ओळखा.   |   |                         |                                    |
|               | ३, ६, ११,१५, २१, २८   |   |                         |                                    |
|               | अ) १५   | ब) ११   | क) २१                   | ड) २८                              |
| ષહ.           | एका सांकेतिक भाषेत 'SEND' ह<br>लिहिला जाईल ?                | ग शब्द 'TFOE' असा लि                            | हेला जातो. तर त्या भाषे | त 'GOLD' हा शब्द परस               |
|               | अ) HOME   | ब) FNKC   | क) HPME                 | ड) HRNF                            |
| 4८.           | एका परिभाषेत 786म्हणजे 'Study<br>खालीलपैकी कोणता अंक 'very' | y very hard.'958 म्हणजे 'h<br>साठी वापरला आहे ? | ard work pays',645 म्हण |                                    |
|               | अ) ८  | ब) ६  | क) ७                    | ड) सांगू शकत नाही.                 |
| 49.           | एका सांकेतिक भाषेत जर OVER                                  | <b>१</b> चे सांकेतिक रुप QYIW                   | आहे. तर STAR चे सांके   | तिक रुप काय असेल ?                 |
|               | अ) UWEV   | ৰ) UWDV   | क) UVBS                 | ਤ) UWEW                            |
| ६०.           | अंतर : किलोमीटर :: ? : वि                                   | कलोग्रॅ <b>म</b>                                |                         |                                    |
|               | अ) उंची   | ब)लांबी   | क) वजन                  | ड) रुंदी                           |
| ६१.           | मुख्यमंत्री : राज्यपाल :: ? : ः                             | राष्ट्रपती                                      |                         |                                    |
|               | अ)सभापती  | ब) अध्यक्ष                                      | क)उपराष्ट्रपती          | ड) पंतप्रधान                       |
| E. 2.         | मंगळ, बुध, शुक्र, शनी. –शब्दग                               | टाशी साम्य असणारा शब्द                          | निवडा                   |                                    |
|               | अ) चंद्र  | ब) ग्रह   | क)सूर्य                 | ड)् पृथ्वी                         |
| <u></u>       | गहू : पाव — संबंध लक्षात घेऊन                               |   |                         |                                    |
|               | अ) भात : डाळ  | ब) माती : विटा                                  | क) गवंडी : भिंत         | ड) दही : दूध                       |
| ε×.           | दिप्तीला सहा बहिणी आहेत. तिच                                | वी एक बहीण कल्पना ही                            | शिक्षिका आहे, तर कल्प   | नाला एकूण बहिणी किती ?             |
|               | अ) ५  | ब्) ६   | क) ७                    | র) ১                               |
| E.4.          | आज गुरुवार आहे, तर ७६ दिवर                                  | सांनंतर कोणता वार असेल                          | ?                       |                                    |
|               | अ)गुरुवार   | ब)शुक्रवार                                      | क) बुधवार               | ड) शनिवार                          |
| <b>६</b> ६.   | पाच वर्षानंतर सोनाचे वय तिच्या                              | आजच्या वयाच्या दीडपट                            | होईल, तर त्यावेळी तिचे  | वय काय असेल ?                      |
|               | अ) ५ वर्षे  | ब)_१० वर्षे                                     | क) १२ वर्षे             | ड) १५ वर्षे                        |
| ૬७.           | मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक इ                          | डावीकडून नववा व उजवीव                           | फडून सातवा आहे, तर      | त्या रांगेत एकूण मुले किती ?       |
| <             | अ) १६   | ब) १५   | क) १४                   | ड) १७                              |
| EC.           | एका सरळ रेषेत एकेक मीटर अंत                                 | तरावर काही खांब उभे आहे                         | हेत. तर कोणत्याही सलग   | ा सात खांबांतील अंतर किती <b>१</b> |
|               | अ) पाच मीटर   | ब) सहा मीटर                                     | क) सात मीटर             |                                    |

|                   | सौरभ राजू पेक्षा लहान पण सोग   | गांगेशा मोटा आहे. केतकी र  | रीमांग्रेक्षा मोठी पण सौरभर्ग  | ग्धा लहान आहे. तर यापैकी   |
|-------------------|--|--|--|--|
| <u>ج</u> ٩.       | सर्वात लहान कोण?   |  |  |  |
|                   | ्अ) सीमा   | व) सौरभ  | क) केनकी   | ड) राज   |
| <u>ю</u> е,       | पाच अंकी लहानात लहान संख   | येला तीन अंकी लहानात ल   | हान संख्येने भागल्यास उल   | त्तर काय येईल ?  |
|                   | ,अ) १०,०००   | च) १,०००   | क) १००   | ड) १०  |
| ુ છે શ્           | 85/8000 = 3  |  |  |  |
|                   | अ) ०.४८  | व) ०.०४८   | <b>赤) 0.008</b> 2  | ड) ४८  |
| છર.               | 'लंकेची पार्वती' या वाक्प्रचारान   |  |  |  |
|                   | अ) सोने घातलेली स्त्री 💦 व   |  |  |  |
| ७३.               | अव्यय आहे?   |  |  |  |
|                   |  | ब) केवलप्रयोगी   |  | ड) धानुसाधित शब्दयोगी  |
| ૭૪.               | 'विदुपी' हे खालीलपैकी कोणत्य   | ॥ शब्दाचे स्त्रीलींगी रुप आहे  | ?  |  |
|                   | अ) विदुपक  | व) आयुष्यमान   |  | ड) विद्वान   |
| હધ.               | 'लष्कराच्या भाकऱ्या भाजणे' य   |  |  |  |
|                   | अ) सेवा करणे. ब) ः   | सैन्यासाठी त्याग करणे. व<br>क  | 5) आर्थिक लाभ नसणारे<br>ाम करणे.   | ड) फायदा असणार काम<br>करणे.  |
|                   | 'मला डॉक्टर व्हायचे आहे, म्हण्   |  |  |  |
| ્યદ્વ .           | आहे?   |  |  |  |
|                   | अ) संयुक्त वाक्य.  |  | क) मिश्र वाक्य.  | ड) नकाराधी वाक्य   |
| ଓଡ଼ି ।            | 'वल्कल' या शब्दाचा अर्थ काय  |  |  |  |
|                   | अ) प्राण्यांच्या चामडीपासुन<br>बनविलेले वस्त्र.  | बनविलेले वस्त्र.   | क) कापसापासुन<br>बनविलेले वस्त्र.  | ङ) सिथाटक दाऱ्यापासुन<br>बनविलेले वस्त्र.                              |
| ৩८.               | 'जंगम' या शब्दाचा विरुध्दार्थी श   |  |  |  |
|                   | अ) स्थावर  | ब) चली   | क) वडिलोपार्जित  | ड) भाडयाने   |
| 69.               |  |  |  |  |
|                   | 'पूजा' शब्दाचा अनेकवचनी शब्द   |  |  |  |
|                   | अ) पूज्या  | ब) आरती  | क) पूजा  | ड) भक्ती   |
| ٤٥.               | अ) पूज्या<br>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा   | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?   |  |  |
| ۲٥.               | अ) पूज्या<br>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा<br>अ) फराळ थंड झाल्यानंतर   | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?<br>ब) फराळा व्यतिरिक्त  | क) भरपेट फराळ  |  |
|                   | अ) पूज्या<br>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा<br>अ) फराळ थंड झाल्यानंतर<br>खाणे.  | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?<br>ब) फराळा व्यतिरिक्त<br>इतर अन्नपदार्थ खाणे.  | क) भरपेट फराळ  |  |
| ٤٥.<br>دو.        | अ) पूज्या<br>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा<br>अ) फराळ थंड झाल्यानंतर<br>खाणे.<br>म्हशीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक  | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?<br>ब) फराळा व्यतिरिक्त<br>इतर अन्नपदार्थ खाणे.<br>शब्द कोणता?   | क़) भरपेट फराळ<br>करणे.  |  |
| ८१.               | अ) पूज्या<br>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा<br>अ) फराळ थंड झाल्यानंतर<br>खाणे.  | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?<br>ब) फराळा व्यतिरिक्त<br>इतर अन्नपदार्थ खाणे.<br>शब्द कोणता?<br>ब) हंबरणे.   | क़) भरपेट फराळ<br>करणे.<br>क) खिंकाळणे.  | ड) उपाशी राहणे.  |
|                   | अ) पूज्या<br>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा<br>अ) फराळ थंड झाल्यानंतर<br>खाणे.<br>म्हशीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक<br>अ) रेकणे.   | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?<br>ब) फराळा व्यतिरिक्त<br>इतर अन्नपदार्थ खाणे.<br>शब्द कोणता?<br>ब) हंबरणे.<br>शब्दाचा अर्थ खालीलपैकी   | क़) भरपेट फराळ<br>करणे.<br>क) खिंकाळणे.<br>कोणता आहे?  | ड) उपाशी राहणे.  |
| ८१.<br>८२.        | अ) पूज्या<br>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा<br>अ) फराळ थंड झाल्यानंतर<br>खाणे.<br>म्हशीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक<br>अ) रेकणे.<br>'नगद नारायण' या अलंकारीक<br>अ) धनदांडगा व्यक्ती  | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?<br>ब) फराळा व्यतिरिक्त<br>इतर अन्नपदार्थ खाणे.<br>शब्द कोणता?<br>ब) हंबरणे.<br>शब्दाचा अर्थ खालीलपैकी<br>ब) अतिश्रीमंत व्यक्ती  | क़) भरपेट फराळ<br>करणे.<br>क) खिंकाळणे.<br>कोणता आहे?<br>क) कंगाल व्यक्ती  | ड) उपाशी राहणे.<br>इ.) चित्कारणे.                                      |
| ८१.               | अ) पूज्या<br>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा<br>अ) फराळ थंड झाल्यानंतर<br>खाणे.<br>म्हशीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक<br>अ) रेकणे.<br>'नगद नारायण' या अलंकारीक<br>अ) धनदांडगा व्यक्ती<br>भारतीय संविधानाच्या उद्देशिकेम  | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?<br>ब) फराळा व्यतिरिक्त<br>इतर अन्नपदार्थ खाणे.<br>शब्द कोणता?<br>ब) हंबरणे.<br>शब्दाचा अर्थ खालीलपैकी<br>ब) अतिश्रीमंत व्यक्ती  | क़) भरपेट फराळ<br>करणे.<br>क) खिंकाळणे.<br>कोणता आहे?<br>क) कंगाल व्यक्ती  | ड) उपाशी राहणे.<br>इ.) चित्कारणे.                                      |
| 29.<br>27.<br>23. | <ul> <li>अ) पूज्या</li> <li>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा</li> <li>अ) फराळ थंड झाल्यानंतर<br/>खाणे.</li> <li>म्हशीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक</li> <li>अ) रेकणे.</li> <li>'नगद नारायण' या अलंकारीक</li> <li>अ) धनदांडगा व्यक्ती</li> <li>भारतीय संविधानाच्या उद्देशिकेम<br/>अ) समाजवादी</li> </ul>   | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?<br>ब) फराळा व्यतिरिक्त<br>इतर अन्नपदार्थ खाणे.<br>शब्द कोणता?<br>ब) हंबरणे.<br>शब्दाचा अर्थ खालीलपैकी<br>ब) अतिश्रीमंत व्यक्ती<br>ध्ये खालीलपैकी कोणती संव<br>ब) धर्मनिरपेक्ष                             | क्र) भरपेट फराळ<br>करणे.<br>क) खिंकाळणे.<br>कोणता आहे?<br>क) कंगाल व्यक्ती<br>कल्पना अंतर्भूत नाही?<br>क) सार्वभौम | ड) उपाशी राहणे.<br>इ.) चित्कारणे.<br><u>.ड.)</u> उधार न घेणारी व्यक्ती |
| ८१.<br>८२.        | अ) पूज्या<br>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा<br>अ) फराळ थंड झाल्यानंतर<br>खाणे.<br>म्हशीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक<br>अ) रेकणे.<br>'नगद नारायण' या अलंकारीक<br>अ) धनदांडगा व्यक्ती<br>भारतीय संविधानाच्या उद्देशिकेम  | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?<br>ब) फराळा व्यतिरिक्त<br>इतर अन्नपदार्थ खाणे.<br>शब्द कोणता?<br>ब) हंबरणे.<br>शब्दाचा अर्थ खालीलपैकी<br>ब) अतिश्रीमंत व्यक्ती<br>ध्ये खालीलपैकी कोणती संव<br>ब) धर्मनिरपेक्ष<br>दिशेतील स्थानानुसार क्रम | क्र) भरपेट फराळ<br>करणे.<br>क) खिंकाळणे.<br>कोणता आहे?<br>क) कंगाल व्यक्ती<br>कल्पना अंतर्भूत नाही?<br>क) सार्वभौम | ड) उपाशी राहणे.<br>इ.) चित्कारणे.<br><u>.ड.)</u> उधार न घेणारी व्यक्ती |
| 29.<br>27.<br>23. | <ul> <li>अ) पूज्या</li> <li>'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचा</li> <li>अ) फराळ थंड झाल्यानंतर<br/>खाणे.</li> <li>म्हशीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक</li> <li>अ) रेकणे.</li> <li>'नगद नारायण' या अलंकारीक</li> <li>अ) धनदांडगा व्यक्ती</li> <li>भारतीय संविधानाच्या उद्देशिकेम</li> <li>अ) समाजवादी</li> <li>खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण</li> </ul> | ब) आरती<br>राचा अर्थ काय ?<br>ब) फराळा व्यतिरिक्त<br>इतर अन्नपदार्थ खाणे.<br>शब्द कोणता?<br>ब) हंबरणे.<br>शब्दाचा अर्थ खालीलपैकी<br>ब) अतिश्रीमंत व्यक्ती<br>ध्ये खालीलपैकी कोणती संव<br>ब) धर्मनिरपेक्ष<br>दिशेतील स्थानानुसार क्रम | क्र) भरपेट फराळ<br>करणे.<br>क) खिंकाळणे.<br>कोणता आहे?<br>क) कंगाल व्यक्ती<br>कल्पना अंतर्भूत नाही?<br>क) सार्वभौम | ड) उपाशी राहणे.<br>इ.) चित्कारणे.<br><u>.ड.)</u> उधार न घेणारी व्यक्ती |



८५८ खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही? ड) कोलंविया ब) चिली अ) बोलीव्हिया क) उरुग्वे उत्तर ते दक्षिण दिशोतील स्थानानुसार क्रम लावा. — १. नर्मदा ४. गोटावरी ३. भीमा २. तापी ड) २,१,४,३ 16. ब) २,१,३,४ क) १,२,४,३ अ) १,२,३,४ खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्हयात आढळत नाही ? 60. ड) कर्ली क) केळशी ब) भारमे अ) पुर्णगड सिंधु संस्कृती मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कांस्यमुर्ती सापडली आहे? 66. ड) कालीबंगण क) लोभस ब) मोहोंजदडो ..अ) हडप्पा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौध्द धर्म परिषद झाली नाही? 18. ड) काश्मिर क) वैशाली ब)\_राजगृह अ) सारनाथ खालील राज्यकर्त्यांचा सर्वात आधी ते सर्वात नंतरचा असा त्यांच्या कार्यकाळानुसार क्रम लावा. १. जलालुद्दीन खिलजी २. गियासुउद्दीन बल्बक ३. रझिया सुल्तान ४. अलाउद्दीन खिलजी 90. ड) २,३,४,१ क) २,३,१,४ ब) ३,२,४,१ अ) ३,२,१,४ खालीलपैकी अचुक जोडी ओळखा. ड) अमात्य – जमाखर्च 98. क) सचिव— परराज्य ब) सुमंत – स्वराज्याचे अ) पेशवा– सैन्याची व्यवस्था पाहणे. संबंध. सरन्यायाधीश. पाहणे. पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे ? ड) मध्य प्रदेश ९२. क) राजस्थान ब) हरियाणा खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणुन समिती स्थापन करण्यात 33. आली? ड) सुरेश प्रभू क) किशोर राजे निंबाळकर ब) उमाकांत दांगट अ) ज्ञानेश्वर मुळे योग्य जोडी ओळखा. ड) स्वप्नील कुसळे — 98. क) सर्वेश कुशारे – ब) अविनाश साबळे — अ) प्रविण जाधव — उंचउडी **बੱ**डमिंटन जलतरणपटू तिरंदाज खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै २०२४ मध्ये जागतिक कृत्रिम बुध्दीमत्ता परिषद पार पडली? 94. ड) मुंबई क) शिकागो ब) दिल्ली अ) शांघाय 'ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख कोण आहेत? ९६. ड) सुंदर पिचाई क) मार्क झुकेरबर्ग ब) जेफ बेझोस अ) बिल गेटस् अयोग्य जोडी ओळखा. 30. क) ओडीशा— मोहन 🛛 ड) झारखंड — रघुवर दास ब) तामिळनाडू— अ) आंध्र प्रदेश — चंद्राबाबू चरण मांझी एम.के. स्टॅलिन नायडू मुंवईतील रेल्वे स्टेशनची नांवे बदलली त्या संदर्भात चूकीची जोडी ओळखा. 96. क) मरीन लाईन्स — , 🛋 🛋 🛋 其 🛋 ब) चर्नी रोड -अ) करी रोड – लालबाग माझगांव मुंबादेवी गिरगांव संस्था आणि शहर यांची सांगड असणारी खालीलपैकी चूकीची जोडी ओळखा. 99. ब) राष्ट्रीय दरड अंदाज केंद्र – कोलकाता अ) नॅशनल इंस्टिटयूट ऑफ व्हायरॉलॉजी — पुणे ड) यु.आर.राव.सॅटेलाईट सेंटर – हैद्राबाद क) महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था — नाशिक ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात चूकीची जोडी ओळखा. 300. ब) सर्वोत्कृष्ठ अभिनेता - रिषभ शेर्टी -अ) लोकप्रिय चित्रपट पुरस्कार — कांतारा ड) सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक – सुरज बडजात्या क) सर्वोत्कृप्ठ मराठी चित्रपट — गुलमोहोर